



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग

ULHASASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र

Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra

Tel No:- ९५२५१-२७२०११६ / १२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT 4:460: 22

Token No. 41202200022200

Date : 22/12/2022

Sr.No. 26BO008145900

To,
SHRI SMT RAJU BACHUMAL LIMANI
NAGINA PALACE PUNJABI COLONY SHOP NO.3
ULHASNAGAR 3

Sub : Mutuation of Entry as a Occeiper in respect of Property bearing
Sr. No 26BO008145900 of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated: 15/12/2022

Sir,

Your name has been entered in place of Shri/Smt INDRU B.KANJAN . under Serial No 26BO008145900 Ward No 26 Prop.No 26BO008145900 As a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is mutuated on the basis of the following documents.

1.	Copy of sale deed & Index – I Registered with Registrar of assurance.	No -----	Dt -----
2.	Conveyance Deed Release deed	No -----	Dt -----
3.	Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar	No -----	Dt -----
4.	Partition deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
5.	Gift deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
6.	Mortgage deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
7.	Lease deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
8.	Letter of Administration granted by court	No.-----	Dt-----
9.	Death Certificate of deceased Shri	No.-----	Dt-----
10.	Indemnity bond / Posession Relinquishment of rights	No1917/21	Dt 19/10/2021 -- Dt 15/12/2022
11.	Objection Notice published in the News paper Namely TOWN DARSHAN	No.-----	Dt 13/12/2022
12.	Registered Will	No.-----	Dt -----
13.	Probate of will	No.-----	Dt -----
14.	Heir ship Certificate issued by competent court	No.	Dt -----
15.	Unregistered Instrument attested by Notary namely AGRREMENT FOR SALE/	NO 1914/204/21	Dt 15/12/2022

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation

खरेदीखत, बक्षिसपत्र वगैरे मालकी हक्क
दस्तावेजाच्या आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण
करणे

उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर

करविभाग/युनिट-४/४६०/२०२२

दिनांक २०/१२/२२

सादर	टिपणी	संदर्भक्रमांक
	उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार "मालमत्ता कर" आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ "कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद" आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र 26B0008145900 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून INDRU B.KANJAN अशी नोंद असुन मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ 580 चौ.फु आहे. २) <u>करपात्र बाबीचा तपशिललाचा खाते उतारा सोबत जोडला आहे.</u> ३ SHRI SMT RAJU BACHUMAL LIMANI राहणार NAGINA PALACE PUNJABI COLONY SHOP NO.3 ULHASNAGAR 3 यांनी दिनांक १५/१२/२०२२ रोजी सादर केलेला आहे. अ) वर्ष २०२२-२०२३ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र ब नोटरी 1914/204/2021 DATE 14/१०/२०२१ SALE DEED / छायांकित प्रत क) नोटरी 1917/204/2021 No 22/ DATE 14/१०/२०२१, १५/१२/२०२२ करण्यात आलेले हमीपत्र/ताबापावतीची प्रत ड) दिनांक १३/१२/२०२२ रोजीचे <u>TOWN DARSHAN</u> या वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोट अर्जदाराने प्रतिज्ञा पत्र सादर केलेला आहे. उपरोक्त कागदपत्रांमध्ये मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन नोंद करणेत कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर <i>Spinal</i> (लिपीक) अर्जदार यांनी सादर केलेली दस्तावेज/ कागदपत्रांच्या आधारे महानगरपालिका कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र 26B0008145900 अन्वये नोंद कर असलेल्या मिळकती करीता मालमत्ता वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन SHRI SMT RAJU BACHUMAL LIMANI अशी नोंद वर्ष २०२२-२३ पासुन करणेसाठी योग्य ते आदेश/ मंजूरी मिळावी. कर निरीक्षक यु.क-४ उप कर निरीक्षक व संकलक कर निरीक्षक व संकलक	१) अर्ज प्राप्त दि १५ /१२/२०२२ २) मिळकतीचे बिल देयक व उतारा ३) मिळकतीचे कागदपत्र नोंदणीकृत Copy SALE DEED ४) प्रतिज्ञाप्रत. ४) मिळकतीचे वर्ष 2022-23 करीता कर भरणा केल्याचे ना देयक

Change of Name R. V. Charges

Paid Rs. 500/-

Receipt No. 103381/188

Date 22/12/22